

शासकीय आश्रमशाळा/ वसंतिगृहांना
गहू व तांदूळ पुरवठा करण्याबाबत

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : शाआशा-२००६/प्र.क्र.१३/का.१३

मंत्रालय, मुंबई-४००३८

दिनांक : २२ मे, २००६

- वाचा : १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक : शाआशा-१५००/प्र.क्र.७६/
का.१३ दिनांक ९ मे, २०००
२) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्रमांक : शाआशा-१६०७/प्र.क्र.४३/
का.१३ दिनांक ५ मे, २००१
३) अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, शासन निर्णय क्र. सावित्री
१००३/११३७/प्र.क्र.१७३/नापु., दिनांक २६.४.२००२
४) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र. शाआशा-१०२७/प्र.क्र.६७/
का.६(१) दिनांक ७ जानेवारी, २००६

प्रस्तावना : शासकीय आश्रमशाळा व वसंतिगृहातील विद्यार्थ्यांकरिता गहू व तांदूळ बी.पी.एल. दराने पुरवठा करण्यासाठी शासनाने उपरोक्त शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे. त्यानुसार सर्वेजनिक वितरण व्यवस्थेतर्फत गहू व तांदूळ खरेदी संबंधित जिल्ह्यात्रे पुरवठा अधिकारी / तहसिलदार यांचेकडून करण्यात येते. परंतु पुरवठा केलेल्या गहू व तांदूळ बन्याच अंशी निकृष्ट दर्जाचा असल्याच्या लोकप्रतिनिधी तसेच प्रकल्प स्तरावर बन्याच तक्रारी आल्या आहेत. शासकीय आश्रमशाळा वसंतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने त्यांना उत्कृष्ट अन्न देणे आवश्यक असल्यानुके शासकीय आश्रमशाळा/ वसंतिगृहासाठी गहू व तांदूळाचा पुरवठा करण्याबाबतचे सुझावित आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय : उपरोक्त परिस्थितीच्या अनुषंगाने आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या संदर्भाक्रित प्रस्तावास अनुसारे शासन आता पुढील प्रमाणे आदेश देत आहे --

शासकीय आश्रमशाळा व शासकीय वसंतिगृहांना लागणाऱ्या गहू व तांदूळाची खरेदी, खरेदी समिती (१) उखेल त्या दराने आदिवासी विकास महामंडळाकडून करण्यात यावी. आदिवासी विकास महामंडळाने गहू तांदूळ एकाधिकार कृति मात्र खरेदीकारे खरेदी केलेल्या धान्यातून परस्पर आश्रमशाळा / वसंतिगृहामध्ये थेट पुरवठा करावा. आयुक्त, आदिवासी विकास यांनी कळविलेल्या मागणीनुसार गहू व तांदूळाचा पुरवठा करण्याची जबाबदारी आदिवासी विकास महामंडळाची राठील. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी गहू व तांदूळ यांची मागणी व्यवस्थापकीय संस्कारक, आदिवासी विकास महामंडळ यांना घून ते सप्टेंबर या कालावधीसाठी दिनांक २० एप्रिलपर्यंत, बांटोवर ते जानेवारी या


कालावधीसाठी दिनांक २० ऑगस्ट पर्यंत व येत्तुवारी/से एप्रिल (सत्र समाप्त होईपर्यंत) २० डिसेंबर पर्यंत कल्याची, महामंडळाकडे असलेला गहू व तांदूळाचा एकूण सौठा, राज्यातील सर्व आन्ध्रमशाळा / वस्तिगृह यांच्या माशीलेला कमी असेल तर व्यवस्थापकीय संचालक यांनी ही बाब आत्काळ आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या भिदर्शनात आणुन घावी. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी आवश्यक गहू व तांदूळ खरेदीची कार्यवाही खरेदी समिती (१) च्या मार्फत निविदा मागवून करावी; अशी व्यवस्था करीत असतांना अधिक विलंब होणार असेल तर केवळ अपवाद व तातडीची गरज म्हणून सात दिवस पुरेल एवढ्या धान्याची स्थानिकरित्या 'विहित' कार्यपद्धतीनुसार तात्काळ खरेदी करावी. स्थानिकरित्या खरेदी करताना गहू व तांदूळचे दर बाजारमार्गपेक्षा जास्त असणार नाहीत याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी दर्शता घावी.

आन्ध्रमशाळा व वस्तिगृहापर्यंत गहू व तांदूळ वाढतुक करण्याचे दर प्रचलित दरापेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी घावी. वाढतुक दराबाबतची निविदा प्रक्रिया संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास यांचेमार्फत करण्यात आवी.

आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात येण्याचा गहू व तांदूळ खरेदीसंबंधी व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ व आयुक्त, आदिवासी विकास नाशिक यांनी प्रस्तुत खरेदी क्रोणत्या अटीचे असारे करावी त्या भर्ता आटी व कर्ता पदस्थ प्रभावी निश्चित करावा.

या शासन निर्णयात विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार व शासनाच्या खरेदीबाबताच्या प्रचलित नियमानुसारचे कार्यवाही करावी; या व्यतिरिक्त कोणतोही निर्णय घेण्यापूर्व शासनाची आगांक मंजूरी घ्यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अद्देशानुसार व नायने,


मध्यिकात्मक दृसेन

(भकित्तल दृसेन)

सह संकेत

प्रति,
आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, भारत (५ इती);
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य संहितारी आदिवासी विकास महामंडळ,
भर्ता, नाशिक;
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ताळे/नाशिक/अमरावती/नागपूर;
महालेखापाल (लेखा व अनुक्रेयता), महाराष्ट्र-१/३, मुंबई/नागपूर;
महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर;
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प;
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी;
जिल्हा पुरवठा अधिकारी, चाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक.

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे सर्व प्रादेशिक व्यवस्थापक.

शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सर्व कायर्सिने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवडूनस्ती